



Yash Management & Satellite Ltd.

19th May 2025

To,
The Manager,
The Corporate Relationship Department,
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai- 400001

Scrip Code: 511601

Sub: Submission of Newspaper Cutting related to extract of Standalone & Consolidated Audited Financial results for the Quarter and Year ended 31st March, 2025.

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 47 (1) of SEBI (LODR) Regulation 2015, please find enclosed herewith newspaper cutting regarding extract of Standalone and Consolidated Audited Financial Results for the quarter and Year ended 31st March, 2025 published in “Business Standard” (English) and “Mumbai Mitra” (Marathi) Newspapers.

Kindly take the same on your records and oblige.

Thanking You,

Yours Faithfully,

For Yash Management and Satellite Limited

Sayli Jadhav
Company Secretary and Compliance Officer

State Bank of India

GHATKOPAR WEST BRANCH- Ashok Silk Mill Compound, LBS Marg, Ghatkopar West, Mumbai- 400 086.

LOCKER BREAK OPEN NOTICE

SR NO	LOCKER NO	NAME OF LOCKER HOLDER
1	51	KUMARPAL GULABCHAND JAVERI
2	67	SHUBHANGI RAJESH ADKAR
3	69	CHANDRIKA MEHTA
4	99	V K ANIYAN
5	182	VIRAL C SHAH
6	198	SARYU H MEHTA
7	241	SHANTA H SATA
8	243	TULSIDAS VALIRAM TAHILIANI
9	301	SHASHIKANT P DOSHI
10	352	KHAIRUNNISA
11	384	POONAM HINDUJA
12	396	HASAMUKHALA C SHAH
13	399	PRADIPKUMAR J MITHANI
14	471	RAMILA K PAREKH
15	498	KOLNAD RAGHUVENDRA SHETTY
16	626	GOKULDAS K SAMPAT
17	641	SHAMJI BHAWANJI SAVLA

In spite of service of notice demanding payment of the locker rent dues, you had failed to repay. Under the circumstances, you are called upon to contact the Branch Manager on or before 17.06.2025 during business hours to pay the arrears of locker rent and other expenses, failing which it has been decided to break open the lockers on 18.06.2025 by Bank at your risk/cost and consequences. You are also hereby informed that upon break open of locker, the contents of the locker, if any, shall be lying in the Branch at your risk, cost and consequences and bank shall not be liable or made responsible for any loss/damage to the contents of the locker. In case you fail to claim the contents of the locker within a period of 30 days from the date of this notice by paying arrears of locker rent, expenses incurred to break opening of lockers, storing of the contents of locker and other expenses, the content of the locker will be sold in public auction at your risk, costs and consequences without any further notice to you and the resultant, costs and other charges will be recovered out of auction sale proceeds.

OFFICE OF THE EXECUTIVE ENGINEER PLANNING AND INVESTIGATION DIVISION ROAD CONSTRUCTION DEPARTMENT (RCD), RANCHI

Nirupan Bhawan, 3rd Floor, Room No. 401, 56-Set, Doranda, Ranchi- 834002

e-Procurement (Very Short Tender Notice)

Letter of Invitation (LOI) No.-6/2025-26
e-Tender Ref No.-RCD/PID/RANCHI/6/2025-26 Date:-16.05.2025

1. Name Of Work
2. Tentative Length
3. Period of Completion of Work
4. Cost of Tender documents & Earnest Money Deposit
5. Mode of Bid Submission
6. Date/Time of Publication of Tender on Website
7. Online Last Date/Time of Bid Submission
8. Date and Time of Bid opening
9. Bid validity
10. Designation and Contact no. of Tender inviting Officer

1. Name Of Work
2. Tentative Length
3. Period of Completion of Work
4. Cost of Tender documents & Earnest Money Deposit
5. Mode of Bid Submission
6. Date/Time of Publication of Tender on Website
7. Online Last Date/Time of Bid Submission
8. Date and Time of Bid opening
9. Bid validity
10. Designation and Contact no. of Tender inviting Officer

Note:- Only e-Tender shall be accepted.

Executive Engineer,
Planning & Investigation Division,
PR 352798 Road (25-26)_D Road Construction Department, Ranchi

PUBLIC NOTICE

This Notice is hereby given to general public that Mr. IMTIYAJKHAN R PATHAN is owner of Apartment No. B-3/15/3/3 Third Floor at Sector no.3, Vashi, Plot no.8, Vashi Navi Mumbai, Tal & Dist Thane measuring 129.43 Document no. TNN9-454-2004 and Receipt no 457 Registered dated 25/11/2024 sq.mt (hereby referred to as said premises) the flat was Purchased by Mr. Imtiyajkhan R Pathan as subsequent owners (the Original documents pertaining to SBI Home Loan Ac No. 10386917705 which was mortgaged to State Bank Of India for obtaining home loan and has been fully liquidated in year 24/09/2024.

The below mentioned document got misplaced pertaining to above mentioned property
Conveyance Deed Executed Between
Mr. V. R. Helachetty & Mr. Imtiyajkhan R Pathan executed on dated 04/01/2005 registered on dated 04/01/2005 with RR N-25 doc reg. no. TNN9-00025-2005
The lost documents are mentioned above respect of said premises and is not traceable. If any persons has/have received the above mentioned documents or if any person's has/have any claim and/or claiming and interest in the said premises or any part thereof by way of sale, gift, lease, tenancy, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment whichever however are hereby required to make the same known in writing to the undersigned at the office address Kanchar Sharma, Advocate, at Office Niharika Mirage, Plot No.274, Sector-10,Kharghar, Navi Mumbai-410210 or M2-1302, SBI Colony, Nerul East, Navi Mumbai 400706 Mobile number +919422306128 within 15days from the date of publication of this notice, failing which the title of Mr. Imtiyajkhan R Pathan shall be considered to be absolute and final, without any reference to succeed and the same, if any, shall be considered as waived.

sd/-
Kanchan Sharma
Advocate

Dated the :- 19th May, 2025

Bank of Baroda Pune Camp Branch

2, Moleidina Road, Atur Chambers, Opp SGS Mall Camp, Pune-411001.

PUBLIC NOTICE

This is to inform the general public that, Bank of Baroda, Pune Camp Branch, 2, Moleidina Road, Atur Chambers, Opp SGS Mall, Camp, Pune 41001, intends to accept the under mentioned property standing in the name of M/S Memco Engineering Pvt Ltd through its director Mr. Ravindra Joshi having its Registered Office/Works at F-5, Satpur MIDC, Nasik - 422005, Maharashtra, as a security for a loan/ credit facility requested to us.

The said owner i.e. M/S Memco Engineering Pvt Ltd through its director Mr. Ravindra Joshi have informed to our Bank that, there are no any kind of charges or encumbrances of whatsoever nature existing on the under mentioned property, and that, they have a clear and marketable title. In case anyone has got any right, title/interest/claims over the under mentioned properties, they are advised to approach the bank within 10 days along with necessary proof to substantiate their claim. If no response is received within 10 days, it is presumed that the properties are free of any charge/ claim/ encumbrance and bank shall proceed with the mortgage.

SCHEDULE OF THE IMMOVABLE MORTGAGE PROPERTY
All that piece and parcel of the Industrial Property bearing Plot No. F-5, area measuring 4,050 sq.mtrs, along with construction thereon having built up area of 1,251.23 sq.mtrs + 2,763.25 sq.mtrs, in Add. Nashik Industrial Area of Maharashtra Industrial Development Corporation (MIDC), situated at village Satpur, Taluka District Nashik, within the limits of Nashik Municipal Corporation, Nashik and boundaries are as under:
On or Towards East - Plot No.78, On or Towards South - Plot No. F-4, On or Towards West - MIDC Road, On or Towards North - Plot No. F-6

Bank of Baroda Pune Camp Branch
Ph (020)- 2613 5857/ 2613 1041/2613 0147.
Pune: 19-05-2025

Hillesh R Jana
Advocate
787(Gan) Peth, Pune-410402.
Mob: 9370115762.

YASH MANAGEMENT & SATELLITE LTD.

Regd Office: 303, Morya Landmark I, Opp Infiniti Mall, Off. New Link Road, Andheri (West), Mumbai-400053 CIN: L65920MH1993PLC073309

Extract of Standalone and Consolidated Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31st March, 2025 (Rs. In Lakhs)

Particulars	STANDALONE				CONSOLIDATED					
	Quarter Ended		Year Ended		Quarter Ended		Year Ended			
	31.03.2025 (Audited)	31.12.2024 (Unaudited)	31.03.2024 (Audited)	31.03.2025 (Audited)	31.03.2024 (Audited)	31.12.2024 (Unaudited)	31.03.2025 (Audited)	31.03.2024 (Audited)		
1. Total Income from Operations	427.73	579.38	2383.21	307.78	3851.04	435.57	592.73	2339.54	3120.81	4240.46
2. Net Profit/(Loss) before Exceptional items and Tax	(75.93)	(13.57)	0.45	(216.21)	154.87	(70.28)	(8.55)	219.64	(184.56)	(207.47)
3. Net Profit/(Loss) before tax after Exceptional items	(75.93)	(13.57)	0.45	(216.21)	154.87	(70.28)	(8.55)	219.64	(184.56)	(167.56)
4. Net Profit/(Loss) after tax	(75.93)	(13.57)	(11.72)	(216.21)	118.61	(70.28)	(8.55)	288.90	(184.56)	(164.96)
5. Total Comprehensive Income for the period net of tax	(78.75)	(19.09)	(8.64)	(177.90)	201.37	(73.10)	(14.06)	291.97	(146.25)	(82.21)
6. Equity Share Capital (Face value Rs. 10/- per share)	1700	1700	1700	1700	1700	1700	1700	1700	1700	1700
7. Reserve excluding Revaluation Reserve	-	-	-	847.07	1024.99	-	-	-	495.61	652.07
8. Earnings Per Share										
Basic & Diluted:	(0.46)	(0.11)	0.05	(1.05)	1.18	(0.44)	(0.09)	1.02	(0.93)	0.17

Notes:
1. The above standalone and consolidated audited financial results have been reviewed by the Audit Committee and have been approved by the Board of Directors at their respective meetings held on 17th May 2025 pursuant to Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements), Regulations 2015 (as amended).
2. The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) notified under Section 133 of the Companies Act, 2013, read together with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as amended).
3. The above is the extract of the detailed format of Quarterly financial results filed with the Bombay Stock Exchange Limited under regulation 33 SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements), Regulations 2015. The full format of Quarterly /Annual Financial Results are available at www.bsindia.com and www.yashmanagement.in

By order of the Board
For Yash Management and Satellite Ltd.
sd/-
Anurag Gupta
Managing Director - DIN-00398458

Place: Mumbai
Date: 17th May, 2025

ICICI Home Finance

ICICI Home Finance Company Limited

Registered Office: ICICI Bank Towers, Bandra-Kurla Complex, Bandra East, Mumbai – 400 051
Corporate Office: ICICI HFC Tower, Andheri-Kurla Road, JB Nagar, Andheri East, Mumbai – 400 059
CIN: U65922MH1999PLC121016, Website: www.icicifhc.com, E-mail: hfcsecretary@icicifhc.com

Tenure (In Months)	Effective May 19, 2025			
	Cumulative Plan	Indicative Yield (Cumulative option) ²	Monthly Income Plan	Quarterly Income Plan
>=12 to <24	7.05%	7.05%	6.80%	6.85%
>=24 to <36	7.45%	7.73%	7.20%	7.25%
>=36 to <48	7.60%	8.19%	7.35%	7.40%
>=48 to <60	7.60%	8.51%	7.35%	7.40%
Minimum Deposit	10,000/-	-	40,000/-	20,000/-

0.25% additional interest for senior citizen and ICICI Group employees

1. Deposits can be placed for any number of months between 12 to 60 months with effect May 19, 2025 in reference to Reserve Bank of India ("RBI"). Circular titled "Review of regulatory framework for HFCs and harmonization of regulations applicable to HFCs and NBFCs" dated August 12, 2024.
2. The yield mentioned for cumulative option is calculated using the first month of each tenure grid & in case of cumulative deposit, interest is compounded before deduction of tax.
Note: *Interest is compounded annually. For deposits >= ₹30.0 million, rate will be offered on case-to-case basis. *Interest rates are subject to change at the sole discretion of the Company and as prescribed under the laws. The rate applicable on the date of deposit.
*ICICI Home Finance Company Limited ("Company") will not invite or accept or renew public deposit exceeding 12.5% of rate of interest per annum as prescribed by RBI
Credit Rating: ICICI Home Finance Fixed Deposit ("FD") has been assigned highest credit rating of "AAA/Stable" by CRISIL, ICRA and CARE.
Important Terms & Conditions -
The Company shall, at its discretion, accept Fixed Deposits, under the ICICI Home Finance Fixed Deposit ("FD") Scheme (the "Scheme") subject to the below mentioned terms and conditions.
These deposits solicited by the Company are not insured.

Tenure (In Months)	Effective May 19, 2025			
	Cumulative Plan	Indicative Yield (Cumulative option) ²	Monthly Income Plan	Quarterly Income Plan
39	7.65%	8.33%	7.40%	7.45%
45	7.65%	8.49%	7.40%	7.45%
Minimum Deposit	10,000/-	-	40,000/-	20,000/-

0.25% additional interest for senior citizen and ICICI Group employees

1. Deposits can be placed for any number of months between 12 to 60 months with effect May 19, 2025 in reference to Reserve Bank of India ("RBI"). Circular titled "Review of regulatory framework for HFCs and harmonization of regulations applicable to HFCs and NBFCs" dated August 12, 2024.
2. The yield mentioned for cumulative option is calculated using the first month of each tenure grid & in case of cumulative deposit, interest is compounded before deduction of tax.
Note: *Interest is compounded annually. For deposits >= ₹30.0 million, rate will be offered on case-to-case basis. *Interest rates are subject to change at the sole discretion of the Company and as prescribed under the laws. The rate applicable on the date of deposit.
*ICICI Home Finance Company Limited ("Company") will not invite or accept or renew public deposit exceeding 12.5% of rate of interest per annum as prescribed by RBI
Credit Rating: ICICI Home Finance Fixed Deposit ("FD") has been assigned highest credit rating of "AAA/Stable" by CRISIL, ICRA and CARE.
Important Terms & Conditions -
The Company shall, at its discretion, accept Fixed Deposits, under the ICICI Home Finance Fixed Deposit ("FD") Scheme (the "Scheme") subject to the below mentioned terms and conditions.
These deposits solicited by the Company are not insured.

Particulars	Remittance from any Bank Account
Beneficiary Name	ICICI Home Finance Co. Ltd. - FD Collection Account
Account No.	000405070754
IFSC	ICIC0000004
Bank & Branch	ICICI Bank, Nariman Point

1. RENEWAL/REPAYMENT OF DEPOSIT: a) For renewed or repayment of deposit, the discharged deposit receipt or E-FDA (optional, other than in few conditions) must be surrendered to ICICI Home Finance Co. Ltd. In case of renewal, the deposit may be renewed as per the terms and conditions of the scheme as applicable on the maturity date of the old deposit. b) The depositor can instruct to pay principal & interest, in entirety, to higher designated bank account by giving an explicit consent in this regard at the time of application. c) In the case of renewal of deposit in joint names, application form should be signed as per the mode of operation as mentioned in the application form. d) Deposits will automatically give an maturity unless specified otherwise and the maturity proceeds will be remitted to the designated bank account. No interest will accrue thereafter on such deposits unless the deposits are renewed or per terms noted under Renewal of Deposit. e) The Company will send intimation letter/s with regard to the details of the maturity of the deposit at least 14 days before the date of maturity of the deposit. You may modify maturity instructions by giving a request letter at least 7 working days prior to the maturity date or any other mode as approved by the Company. f) In case the first applicant/depositor is a minor, all payments will be in the name of minor along with the natural/legal guardian, a DARPAN Registration for Non-Profits/Charitable Public/Charitable or Religious Trust/Charitable or Religious Society/ Company registered under Section-8 of the Companies Act, 2013. As per latest RBI Master Direction - Know Your Customer (KYC) Regulations, any individual falls under the above mentioned category, then it is mandatory for all such entities to provide their DARPAN Registration number of NRI. Any entity not registered, they will have to ensure registration at https://darpan.gov.in and then provide their DARPAN Registration number with their Master Direction - Know Your Customer (KYC) Regulations. The Company will provide renewal intimation letters at least 15 days prior to maturity where in for such customers DARPAN Registration number will be sought. If any customer fails to do so, then FD shall be treated as matured on maturity in case of auto-renewal cases and it will not be auto-renewed since this is a regulatory requirement.

5. PREMATURE WITHDRAWAL OF THE DEPOSIT: As per the NBFC - Housing Finance Company (Reserve Bank) Directions, 2021, no premature withdrawal is allowed for a period of first 3 months from the date of deposit, except in the following cases:
1. In case of deposit (aggregate deposits up to 10,00,000/- of sole and first named depositor) may prematurely be paid to individual depositors, before the expiry of 3 months from the date of acceptance of such deposits, in entirety, without interest.
2. In case of other public deposits, not more than 50% of the amount of the principal sum of deposit or ₹5 lakhs, whichever is lower, may be prematurely paid to individual depositors, before the expiry of 3 months from the date of acceptance of such deposits, without interest.
3. In cases of critical illness, 100% of the amount of the principal sum of deposit, may be prematurely paid to individual depositors, at the request of the depositors, before the expiry of 3 months from the date of acceptance of such deposits, without interest.
4. In the event of death of a depositor, the HFC shall repay prematurely, only against submission of proof of death, to the satisfaction of the Company, with interest at the contracted rate up to the date of repayment.
In case of premature withdrawal, the following rates shall apply:

Premature Withdrawal	Rate of Interest Payable
After 3 months but before up to 6 months	Maximum interest payable shall be the minimum savings bank interest rate offered by ICICI Bank (not exceeding 4% p.a.) for Individual depositors and "No Interest" in case of any other category of depositors.
After 6 months but before the date of maturity	The interest payable shall be 1% lower than the interest rate applicable to a public deposit for the period for which the deposit has run or if no rate has been specified for that period, then 2% lower than the minimum rate at which the public deposits are accepted under same scheme by the Company.

6. TAX DEDUCTION AT SOURCE (TDS): In accordance with and as per the provisions of section 194A of the Income Tax Act, 1961 (The Act), tax at source would be deducted if/ or likely to be credited/paid to resident depositors) during the financial year ending on or before the date of deposit. This exemption is not applicable for non-resident depositors where tax at source is deducted under section 195 of the Act. As per section 206AB of the Income Tax Act, 1961 w.e.f. April 1, 2010 applicable to all residents and non-residents FD depositors), a valid PAN (Permanent Account Number) is mandatory where tax is deductible at source. In case of individual depositors, PAN should be linked to Aadhaar as per requirement of section 13BAA of the Income Tax Act, 1961. Form 15G/H or Form 60 should not be accepted in case where PAN and Aadhaar is not linked. In case of invalid or incorrect PAN (due to non-linking of PAN-Aadhaar) TDS at the higher rate will be deducted and paid to the Government.

11) JOINT DEPOSIT: Deposits can be made in joint names with a maximum of three persons. The interest on deposit in joint names will be paid to the first depositor for the purpose of deduction of tax at source and any discharge given by him/her will be binding on the joint depositor(s).
12) DEPOSIT IN THE NAME OF A MINOR: Deposits in the name of a minor will be accepted provided such minor is represented by his/her natural or legal guardian and the Application Form for the deposit is signed by the natural/legal guardian, on behalf of the minor.
13) NOMINATION: The Depositor(s), whether individually or jointly, can make up to three nominations. Holder of legal guardian or a guardian applying on behalf of a minor cannot nominate. Name of the nominee shall be given on the deposit receipt/notes, unless mentioned otherwise.
14) LOAN AGAINST DEPOSIT: Loan against deposit may be availed from the Company after 3 months from the date of deposit. This facility is not available for deposits from minors and Non-Resident Indians (NRIs). For more details, visit www.icicifhc.com/fixed-deposit.
15) NON-RESIDENT INDIANS (NRIs): Deposits will be accepted from NRIs and Person of Indian Origin resident outside India for a maximum period of 3 years and in accordance with the applicable regulations. Payment of interest and the repayment of deposit shall be made only by credit to NRO (Non-Resident Ordinary) Account. Income tax at source will be deducted as applicable to non-residents.
16) SUCCESSION: Where the nominee predeceases the depositor(s) and in the event of the demise of the sole/final holder(s) of the Fixed Deposit, the Company will recognize the executor or administrators of the deceased applicant/depositor, or holder of Succession Certificate or any other legal representative as the holder of the title to the Fixed Deposits. The Company shall not be bound to recognize such executor or administrator unless such executor or administrator obtains Probate or Letter of Administration or Succession Certificate or other legal representation, as the case may be, from an appropriate court in India or any other document as may be deemed fit by the Company.
17) ELECTRONIC FIXED DEPOSIT (E-FDA): a) E-FDA will be delivered to the first applicant/depositor given in the application form at the time of new FD booking or renewal of the existing FD via SMS on the registered mobile number/registered e-mail id as well as on FD portal login of the primary account holder or in any other manner that the Company may deem fit after realization of Cheque/DD/Credit of funds in Company's account. b) E-FDA is non-transferable & not negotiable. It cannot be assigned, pledged or given in security for any loan/ credit facility in favour of any party except ICICI Home Finance. FD receipt will be issued to the depositor on demand only one time during the tenure.
18) WAIVER: No failure, delay or partial exercise by the Company in invoking any right, power or privilege hereunder shall operate as a waiver of its rights.
19) INDEMNITY: a) The Depositor hereby agrees that the Depositor shall, at his/its own expense, indemnify, defend and hold harmless the Company from and against any and all liability, loss or damage that may occur, arising from or relating to the operation of Fixed Deposit by the Depositor or breach, non-performance or inadequate performance by the Depositor of any of these terms, special or exemplary damages, misrepresentations, misconduct and/or negligence of the Depositor in performance of its obligations. b) Under no circumstances shall the Company be liable to the Depositor for any indirect, incidental, consequential, special or exemplary damages in connection with the services.
20) TAX BENEFITS: There is no specific tax benefit available on this Fixed Deposit under the prevailing provisions of the Income Tax Act, 1961.
21) BROKERAGE: Empowered brokers are eligible for brokerage/commission on the amount of Fixed Deposits mobilized by them as prescribed for this scheme.
22) LOSS, DESTRUCTION, ETC. OF DOCUMENT: a) Fixed Deposit Receipts, interest and refund Cheques/DDs may be sent by registered post or courier or in any other manner that the Company may deem fit, at the address of the sole/final applicant/depositor given in the application form. The Company will not be responsible for any loss or delay in transit due to post/courier services or any circumstances beyond its control. b) In the event of loss, destruction or mutilation of the fixed deposit receipt, interest or refund Cheque/DD, the Company may issue a duplicate fixed deposit receipt, interest or refund Cheque/DD, subject to non-encashment of the original instrument, upon receipt from the depositor of an indemnity in the prescribed form to its satisfaction and after compliance with such other formalities/requirements as may be required by the Government.

13) PARTICULARS TO BE SPECIFIED UNDER PARAGRAPH 35 OF THE NON-BANKING FINANCIAL COMPANY - HOUSING FINANCE COMPANY (RESERVE BANK) DIRECTIONS, 2021:
a) In case of any deficiency of the Company in servicing its deposits, the depositors may approach NHB, National Consumers Disputes Redressal Forum, the State Level Consumers Disputes Redressal Forum or the District Level Consumers Dispute Redressal Forum for relief.
b) In case of non-repayment of the deposit or part thereof in accordance with the terms and conditions of the deposit, the applicant/depositor may make an application to the authorized officer of the National Housing Bank.
c) The financial position of the Company as disclosed and the representations made in the application form are true and correct. Further the Company and its Board of Directors are responsible for the correctness and veracity thereof.
d) The Company is within the regulatory framework of the Reserve Bank of India. It must, however, be distinctly understood that Reserve Bank of India or National Housing Bank does not undertake any responsibility for the financial soundness of the Company or for the correctness of any of the statements or the representations made or opinions expressed by the Company, and for repayment of deposit/discharge of liabilities by the Company.
14) GENERAL:
a) The Company reserves the right to reject any application for deposit or renewal of deposit without assigning any reason thereof.
b) Interest Rates are subject to change and the rate applicable will be the rate prevalent as on the date of Deposit.
c) The terms and conditions mentioned herein are to be read in conjunction with and in addition to all other terms and conditions as specified in the relevant application form.
d) The Company has the right to change, amend, add or delete any of the terms and conditions governing the fixed deposit and it shall give notice of the same to the applicant/depositor, in accordance with the applicable guidelines. Disputes, if any, arising in connection with the fixed deposit scheme, will be subject to the jurisdiction of Courts and Tribunals of Mumbai.

Scan to Book FD Online

Highest Degree of Safety
AAA/Stable Rating
(CRISIL, ICRA, CARE)

15) KYC COMPLIANCE NORMS FOR BENEFICIAL OWNER:
In case of non-individual customers:
Category KYC Compliance Norms
Partnership firms KYC compliance of the partners, beneficial owners having ownership/entitlement to more than 10% of profits or capital or profits of the firm, employees and persons as per the resolution along with recent photograph.
Trusts & Institutions KYC compliance of the trustees, settlors, beneficiaries, beneficial owners having greater than or equal to 10% of control over the trust through a chain of control or ownership, authorised signatories or as per the resolution along with recent photograph.
Society KYC compliance of beneficial owners more than 15% of profit or capital or profits of the society, authorised signatories along with recent photographs.
Unincorporated Association or Body of Individuals or other Juridical person KYC compliance of the beneficiaries, beneficial owners greater than 15% of property or capital or profits of the association and those holding authority to carry out transaction along with recent photograph.
In case of corporate customers:
Category KYC Compliance Norms
Companies KYC Compliance of the directors, beneficial owners who have the ownership/entitlement to more than 10% of share or capital or profits of the Company.

FOR MORE DOCUMENTATION PROCESS REGARDING BENEFICIAL OWNERS, REFER APPLICATION FORMS:
PARTICULARS AS REQUIRED UNDER NON-BANKING FINANCIAL COMPANIES AND MISCELLANEOUS NON-BANKING COMPANIES (ADVERTISEMENT) RULES, 1997
a) Name of the Company: ICICI Home Finance Company Limited.
b) Date of Incorporation: May 28, 1999
c) (i) Business carried on by the Company: The primary business of the Company is to provide a range of home loans and home improvement loans, office premises loans, home equity loans, loan against property to customers and construction finance to developers. The Company does not have a subsidiary company.
(ii) Branches

Sr No.	State/UT	Branch
1	Andhra Pradesh	Guntur, Nellore, Kurnool, Rajahmundry, Kakinada, Tirupati, Bhimavaram, Ongole, Machilipatnam, Vijayawada, Eluru, Visakhapatnam, Vizianagaram
2	Chondigarh	Chondigarh
3	Chhattisgarh	Raipur, Raipur - Bhatnagar, Bilaspur, Durg
4	Delhi	Ahmedabad-Nikol, Sarai, Vaidodra, Rajkot, Mehsana, Bhavnagar, Gandhinagar, Anand, Junagadh, Bharuch, Morbi, Chandkheda, Bopal, Narol, Palampur, Himmatnagar, Patan, Modasa, Vapi, Ahmedabad - West/Wadodra - Vignodra Road, Ahmedabad - SG Highway
5	Gujarat	Ahmedabad-Nikol, Sarai, Vaidodra, Rajkot, Mehsana, Bhavnagar, Gandhinagar, Anand, Junagadh, Bharuch, Morbi, Chandkheda, Bopal, Narol, Palampur, Himmatnagar, Patan, Modasa, Vapi, Ahmedabad - West/Wadodra - Vignodra Road, Ahmedabad - SG Highway
6	Haryana	Rohatki, Hisar, Ambala, Karnal, Yamunanagar, Faridabad, Gurgaon - 1 Sec 29, Panchkula, Gurgaon - Sohna Road, Panipat, Sonapat
7	Jharkhand	Ranchi
8	Karnataka	Bengaluru-Yeshwantpur, Bengaluru - JP Nagar, Bengaluru - Sahakar Nagar, Bengaluru-Koramangala, Bengaluru - JP Nagar (RE), Bengaluru-Kalyan Nagar, Bengaluru - Mysore, Hubballi, Belgaum, Gulbarga, Davangere, Shimoga, Hassan, Mysuru, Kengeri, Marathalli
9	Kerala	Thiruvananthapuram (Trivandrum), Kochi, Kollam, Thrissur, Palakkad, Kottayam, Kozhikode (Calicut)
10	Madhya Pradesh	Indore - Newalkha, Indore-Vijaynagar, Indore-Phooli Kothi, Indore Main - MG Road, Gwalior, Jabalpur, Sagor, Guna, Ujjain, Satna, Pithampur, Dhar, Ashita, Vidisha, Mandla, Dewas, Bhopal, Ratlam
11	Orissa	Bhubaneswar
12	Puducherry	Puducherry
13	Punjab	Ludhiana, Amritsar, Patiala, Bhatinda, Jalandhar, Ferozpur, Pathankot, Kharnar

For any details or queries, you can contact us at 18002674455 or Email us at customer.care@icicifhc.com. If you are not satisfied with the resolution, please write to us at nodal.officer@icicifhc.com or contact us on 022-66493844.

d) BRIEF PARTICULARS OF THE MANAGEMENT OF THE COMPANY: The Board of Directors of the Company has the ultimate responsibility for the management of its business. Mr. Rakesh Jha is the Non-Executive Director/Chairman of the Board, Ms. Vineta Raghayakha, Managing Director & CEO has the overall responsibility for the business of the Company.

e) NAME, ADDRESS AND OCCUPATION OF THE DIRECTORS:		
NAME:	RAKESH JHA	
OCCUPATION:	SERVICE	
ADDRESS:	ICICI BANK TOWERS, BANDRA-KURLA COMPLEX, MUMBAI 400 051	
NAME:	ATUL ARORA	
OCCUPATION:	SERVICE	
ADDRESS:	ICICI BANK TOWERS, BANDRA-KURLA COMPLEX, MUMBAI 400 051	
NAME:	SANDHYA GADKARI SHARMA	
OCCUPATION:	RETIRED EXECUTIVE	
ADDRESS:	B-206, ASHOKA TOWER, DR. AMBEDKAR ROAD, PAREL, MUMBAI 400 012	
NAME:	DILIP KUMAR PAL	
OCCUPATION:	RETIRED EXECUTIVE	
ADDRESS:	101 SHWETHA APARTMENT, N.M. KALE ROAD, AGARBAZAR, PRABHADEVI, MUMBAI 400 028	
NAME:	G GOPALAKRISHNA	
OCCUPATION:	RETIRED EXECUTIVE	
ADDRESS:	B-301 - 302 LADY NATAAN TOWER, DANIK SHIVNER MARG, GANDHINAGAR, WORLI, MUMBAI 400 018	
NAME:	VINEETA RAJADHYAKSHA	
OCCUPATION:	SERVICE	
ADDRESS:	ICICI HFC TOWERS, ANDHERI-KURLA ROAD, MUMBAI 400 059	

f) PROFITS & DIVIDENDS:			
YEARS ENDING	PROFIT BEFORE TAX (₹ IN MILLION)	PROFIT AFTER TAX (₹ IN MILLION)	EQUITY DIVIDEND DECLARED (%) ¹
March			



कांदिवलीत तिरंगा पध्यात्रेचे आयोजन

प्रतिनिधी, मुंबई

अभिनेता सिद्धूच्या अद्भुत यशानंतर, भारतीय सैन्याच्या योर्वाला आणि धार्यासला सभामंडळाच्या तिरंगा पध्यात्रेचे आयोजन...

सोने १२ हजारपर्यंत; नागरिकांचा अत्यंत प्रतिसाद

प्रतिनिधी, मुंबई

धातू-पारितोषात चांगल्यारीत संपर्कात मिळाल्यामुळे पुणेमध्ये आणि शेजार भागात आलेली हिवाला या दोन घटकांमध्ये १५ हजारांपर्यंत पोहोचल्यामुळे सोन्याचा भाव...

मुंबईत ४३ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

प्रतिनिधी, मुंबई

मुंबईत ४३ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यातून सुरुवातीला ३७ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यातून सुरुवातीला ३७ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यातून सुरुवातीला...

'दीनानाथ' मधील तारखा वाटपावरून नाराजी

निर्माते वित्तीय जाधव यांचे पालिका आयुक्ताना फत्र

प्रतिनिधी, मुंबई

वित्तेलाल येथील मा. दीनानाथ मोकसम नजदगुडविले सिमाही वारखांचा वाटपामात्र निर्माते जाधव यांचे आहेत. पुढे हे सडके मध्यमवर्गीय वारखा वाटपानेही अन्वयातल्या...



नव्या धारावीत उभारणार मदाने, उद्यानांचे जाळे

प्रतिनिधी, मुंबई

नव्या धारावीत म्हणजे धारावीत नव्या धारावीत म्हणजे धारावीत नव्या धारावीत म्हणजे धारावीत...

धारावीत पुर्विकरणास प्रत्युत्पाचे उभारणे आहे. धारावीत पध्यात्रे १६ शाळा आहेत. यात अनेक शाळा नव्या म्हणजे सहान...

शाळांमधील नियोजनास सुधारणे आहे. यामध्ये प्रत्येक शाळेच्या स्वतःचे लेआउट तयार केले आहे. त्यात आंतराष्ट्रीय दर्जाच्या...

आयुषिकतेकडे पाऊल

खेळणी मैदाने, उद्याने आणि मोकळ्या जागा असलेल्या नियोजनमधील विकासकेंद्रे केंद्रीत बांधिले. येथेच नव्या वयोगटातील नागरिकांना त्यांचा खेळण्याचा...

वन क्षेत्रातील नालेसफाईचा पेच !

पालिका म्हणते जबाबदारी तर वन विभागाचीच

प्रतिनिधी, मुंबई

पालिकापूर्व कामांचा भाग असलेल्या नालेसफाईची कामे खरोखी आहेत. मुंबईतील काही नाले हे सैमाकॉलेज केवळ वेतात. हा भाग पालिकेच्या...

मान्यवर्ती कामांचा भाग असलेल्या नालेसफाईची कामे खरोखी आहेत. मुंबईतील काही नाले हे सैमाकॉलेज केवळ वेतात. हा भाग पालिकेच्या...



विशेष संरक्षणाधीन वन क्षेत्रात वनक्षेत्राच्या नाल्यांमधील गाळ काढणे आणि साफसफाई करणे हे एक विशेष काम आहे...

मान्यवर्ती कामांचा भाग असलेल्या नालेसफाईची कामे खरोखी आहेत. मुंबईतील काही नाले हे सैमाकॉलेज केवळ वेतात. हा भाग पालिकेच्या...


पालिकापूर्व कामांचा भाग असलेल्या नालेसफाईची कामे खरोखी आहेत. मुंबईतील काही नाले हे सैमाकॉलेज केवळ वेतात. हा भाग पालिकेच्या...

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत फक्त १८ टक्के पाणीसाठा

प्रतिनिधी, मुंबई

मुंबईकरांच्या पिवणे गरजेसाठी अस्तित्वात असलेल्या पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा आहे...

अनार येथील, मध्य येथील, कुर्ली, विठ्ठल आणि भासा या सात तलावांमध्ये दरवर्षी ३ हजार ९१० टक्के साठवणूक पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा आहे...



यंदाही मुंबईची तुंबई होणार

१५ दिवसात उरलेले असताना ४५ टक्के सफाई अद्याप बाकी

प्रतिनिधी, मुंबई

मुंबईत मान्यवर्ती नालेसफाईची कामे बाकी आहेत. यामध्ये, सहार विभागात ३०,२१२.०० मे.टन सफाईचे काम बाकी आहे...

हक्का गाव म्हणजे ५५ टक्के नालेसफाईची कामे बाकी आहेत. यामध्ये, सहार विभागात ३०,२१२.०० मे.टन सफाईचे काम बाकी आहे...

मेट्रो ३ मध्ये अखेर वडाफोफेचे नेटवर्क उपलब्ध

प्रतिनिधी, मुंबई

मुंबई मेट्रो रेल्वेच्या ३ मध्ये अखेर वडाफोफेचे नेटवर्क उपलब्ध झाले आहे. यामुळे या रेल्वेची नेटवर्क प्रणाली संपूर्ण झाली आहे...

मिथुन चक्रवर्ती पालिकेची घेत नोटीस

प्रतिनिधी, मुंबई

मिथुन चक्रवर्ती पालिकेची घेत नोटीस देण्यात आली आहे. यामुळे या पालिकेच्या कामकाजात अडथळे निर्माण झाले आहेत...

Table with financial data for YASH MANAGEMENT & SATELLITE LTD. including columns for Particulars, Quarter Ended, and Year Ended.